

बांधकाम कामगारांची ग्रामीण व शहरी भागात सहजतेने, तत्परतेने व गतीने नोंदणी व्हावी यासाठी “नोंदणी अधिकारी” घोषित करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
शासन निर्णय क्रमांक : इबांका २०१७/प्र.क्र.३६९/कामगार-७
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : ०२ जानेवारी, २०१८

- वाचा -** १) इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ चे कलम १२ (२) व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) नियम, २००७ मधील नियम ४६
- २) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन परिपत्रक दि.१३.१०.२०१३
- ३) कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, यांचे क्र.मइवइबाकमं/नोंदणी अधिकारी/२०१७/ १८५ ते १८६ दिनांक २० सप्टेंबर २०१७ व क्र.मइवइबाकमं/नोंदणी अधिकारी/२०१७/२१६ दिनांक १३ ऑक्टोबर २०१७ चे पत्र.

प्रस्तावना-

इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ मधील कलम १२ (२) मध्ये बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी नोंदणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्याचे अधिकार महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळास आहेत. तथापि कामगार आयुक्त यांनी संदर्भाधीन क्रमांक ०३ येथील दिनांक २० सप्टेंबर व १३ ऑक्टोबर २०१७ च्या पत्रान्वये शासनाच्या विविध विभागातील अधिका-यांची नोंदणी अधिकारी म्हणून शासनस्तरावरून अधिसूचित होणे योग्य असल्याचे कळविले आहे. यास्तव महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) नियम, २००७ मधील नियम ४६ मधील तरतूदीनुसार बांधकाम कामगारांची जास्तीत जास्त नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यासाठी ग्रामीण भागात गटविकास अधिकारी, पंचायत समिती, तसेच शहरी भागाकरिता मुख्याधिकारी, नगरपरिषद व वॉर्ड ऑफीसर, महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि जलसंपदा विभागातील सर्व उप अभियंता यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी नोंदणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय-

बांधकाम कामगारांची ग्रामीण व शहरी भागात सहजतेने, तत्परतेने व गतीने नोंदणी व्हावी या साठी खालील तक्त्यामध्ये दिलेल्या अधिकाऱ्यांना बांधकाम कामगार नोंदणीसाठी “नोंदणी अधिकारी” म्हणून घोषित करित आहे. त्यानुसार खालील अधिकाऱ्यांनी अधिनियमाच्या तरतूदी नुसार बांधकाम कामगारांच्या नोंदणीची जबाबदारी पार पाडावी. कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, व सचिव महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाने त्यांना या संदर्भात मार्गदर्शन करावे.

अ.क्र.	विभागाचेनाव	नोंदणीअधिकार्याचेनाव
१.	ग्राम विकास विभाग	गट विकास अधिकारी, पंचायत समिती (सर्व)
२.	नगर विकास विभाग	वॉर्ड आफिसर, महानगर पालिका (सर्व)
३.	नगर विकास विभाग	मुख्याधिकारी, नगरपरिषद (सर्व)
४.	सार्वजनिक बांधकाम विभाग	उप अभियंता (सर्व)
५.	जलसंधारण विभाग	उप अभियंता (सर्व)
६.	पाणीपुरवठा विभाग	उप अभियंता (सर्व)
७.	कामगार कल्याण मंडळ, कामगार विभाग	१. सहाय्यक कल्याण आयुक्त (सर्व) २. कामगार विकास अधिकारी (सर्व) ३. कामगार कल्याण अधिकारी (सर्व)
८.	कामगार विभाग	१. कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य २. अप्पर कामगार आयुक्त ३. कामगार उप आयुक्त ४. सहाय्यक कामगार आयुक्त ५. सरकारी कामगार अधिकारी ६. कामगार अन्वेषक ७. दुकाने निरिक्षक

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक क्र. २०१८०१०३१०१९१०६२१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षात्कृत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(श. मा. साठे)

उप सचिव महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. मुख्यसचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
२. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव.
३. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई
४. मा. विरोधी पक्ष नेता, विधानसभा/विधानपरिषद यांचे खाजगी सचिव.
५. सर्व मा. मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहाय्यक
६. महाराष्ट्र राज्यातील सर्व मा. संसद सदस्य
७. महाराष्ट्र राज्यातील सर्व मा. विधानसभा / मा. विधानपरिषद सदस्य

८.अध्यक्ष, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई.

९.सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालयीन विभाग.

हा शासन निर्णय आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या व सार्वजनिक उपक्रमांच्या निदर्शनास आणण्यात यावा.

१०. सर्व विभागीय आयुक्त.

११. सर्व मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

१२. सर्व मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग

१३. कामगार आयुक्त, कामगार भवन, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई- ५१.

१४. सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई.

१५. सर्व महानगरपालिका आयुक्त

१६. सर्व जिल्हाधिकारी

१७. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

१८. सर्व अपर/उप कामगार आयुक्त

१९. सर्व उप जिल्हाधिकारी (रोहयो)

२०. सर्व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

२१. सर्व कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

२२. सर्व कार्यकारी अभियंता, विद्युत वितरण

२३. सर्व कार्यकारी अभियंता, जीवन प्राधिकरण

२४. क्षेत्रीय अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

२५. सर्व गटविकास अधिकारी, पंचायत समिती

२६. सर्व मुख्याधिकारी, नगर परिषद

२७. सर्व नोंदणी अधिकारी (इमारत व इतर बांधकाम कामगार)

आपल्या अधिनस्त जिल्हयातील मनरेगा योजनेच्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणेच्या जिल्हा प्रमुखांच्या निदर्शनास सदर शासन निर्णय आणण्यात यावा.

२८. सर्व जिल्हास्तरीय मनरेगा कार्यान्वयीन यंत्रणा प्रमुख

२९. सर्व मंडळ सदस्य, विभाग - नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई कोकण.

३०. प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.

३१. सहसचिव (कामगार-७), यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.

३२. निवडनस्ती (कामगार ७)